

जा.क्र. / प्रधान कार्यालय / अकौन्ट्स / २१७/ २५-२०२६

दिनांक : ३१/०७/२०२५

प्रती,
शाखाधिकारी,
शाखा सर्व,

विषय :- ठेव कालावधी टेबल बदलाबाबत...

दिनांक २४/०७/२०२५ रोजीच्या बँकेचे मा.संचालक मंडळ यांचे सभेमध्ये ठराव क्रमांक १९ नुसार नवीन ठेव कालावधी टेबल बदलास मान्यता दिलेली आहे व याची अंमलबजावणी दिनांक ०१/०८/२०२५ पासून करणेची आहे. याबाबतचे पत्र आपल्या शाखेच्या ईमेल आयडी वरही पाठवले आहे.

अ.क्र.	तपशील / मुदत	सर्व सामान्य ठेवीदार	जेष्ठ नागरिक	संस्था ठेवीदार
१	१५ दिवस ते ३० दिवस	४.००	४.००	४.००
२	३१ दिवस ते ९० दिवस	४.७५	४.७५	४.७५
३	९१ दिवस ते १८० दिवस	५.७५	५.७५	५.७५
४	१८१ दिवस ते ३६५ दिवस	६.७५	७.२५	६.७५
५	३६६ दिवस ते २ वर्षांचे आत	७.७५	८.२५	७.७५
६	२ वर्षांचे वर	७.२५	७.७५	७.२५

- १) दामदुप्पट ठेव सामान्य ठेवीदार ११६ महिने ७.२५% --जेष्ठ नागरिक १०९ महिने ७.७५% व्याजदर
- २) दामदुप्पट ठेव सामान्य ठेवीदार ६८ महिने ७.२५% --जेष्ठ नागरिक ६४ महिने ७.७५% व्याजदर
- ३) पुनर्गुंतवणूक (Re-investment) स्कीम वरील व्याजदराप्रमाणेच ३६६ दिवसच्या पुढे सुरू राहिल.
- ४) रिकरींग ठेव योजना वरील मुदतीप्रमाणे व व्याजदराप्रमाणे सुरू राहिल.
- ५) सेवक व त्यांचे पती /पत्नी /मुलगा /मुलगी (अविवाहीत), माजी बँक सेवक व माजी बँक सेवकांचे पती/पत्नी यांचे ठेवीसाठी व्यक्तीगत ठेवीदारांपेक्षा १ % जादा व्याजदर देणेत यावा.
- ६) बँकेचे माजी सेवक यांना जेष्ठ नागरिक किंवा बँक सेवकांचे साठी असणारे ज्यादा व्याज यापैकी एकाच सुविधेचा लाभ घेता येईल.
- ७) सेव्हिंग ठेवीवरील व्याजदर २.५०% राहिल. चालू ठेवीवर व्याजदर लागू नाही. सेवकाचे जॉईंट सेव्हिंग खाते असलेस व सेवकाचे पहीले नांव असलेस १ % जादा व्याजदर देणेत यावा.
- ८) सर्व मुदत ठेवीदारांना ॲटोरिन्युअल सुविधा उपलब्ध राहिल.
- ९) हिरककुंभ पिंग्मी ठेवीस व्याजदर २.५० % राहिल व अल्पबचत पिंग्मी ठेवीस व्याजदर लागू नाही.
- १०) ठेवतारण कर्जावरील व्याजदर ठेवीवरील व्याजदरापेक्षा १.०० % जादा राहिल.
- ११) पिंग्मी ठेवीवरील कर्जास ६.५०% व्याजदर राहिल व कर्जमर्यादा पिंग्मी ठेवीच्या ८० % राहिल.